

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरकुल योजनेतर्गत जिल्हास्तरीय समिती, कोल्हापूर यांनी शिफारस केलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्र : गृनियो-२०२२/प्र.क्र.२४/योजना-२

३ रा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- १२ सप्टेंबर, २०२२.

- वाचा-** (१) शासन निर्णय, इमाव, सावशैमाप्र, विजाभज, विमाप्र कल्याण विभाग, क्र. गृनियो-२०१९/प्र.क्र.०२/विजाभज-१, दि. ६/९/२०१९
- (२) सहायक आयुक्त, समाजकल्याण, कोल्हापूर यांचे पत्र क्र.सआसकअको/घरकुल/ग्रामीण/तरतुद/२०२१-२२/९८५, दि. २/३/२०२२
- (३) अध्यक्ष, धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना तथा जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचे पत्र क्र. सआसकअको/धनगर घरकुल/मंजूरी/२०२१-२२/१४४२, दि.२३/३/२०२२

प्रस्तावना :-

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना राबविण्याचा निर्णय संदर्भाधिन शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. सदर योजनेतर्गत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हास्तरीय समितीने मंजूरी दिलेल्या एकूण ५२५ वैयक्तिक लाभार्थ्यांच्या प्रस्ताव संदर्भ क्र. २ व ३ येथील पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला असून सदर प्रस्तावास मान्यता देण्याची तसेच त्यासाठी आवश्यक निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेतर्गत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हास्तरीय समितीने मंजूरी दिलेल्या व संदर्भाधिन पत्र क्र. २ व ३ अन्वये शासनास प्राप्त झालेल्या एकूण ५२५ वैयक्तिक लाभार्थ्यांच्या प्रस्तावास (लाभार्थ्यांची यादी -परिशिष्ट-अ० सोबत जोडली आहे.) संबंधित शासन निर्णयातील अटी शर्तीच्या अधिन राहून शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. तसेच त्यासाठी आवश्यक असलेला निधी रु.६,३०,००,०००/- (रुपये सहा कोटी तीस लाख फक्त) वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. सदरचा निधी वितरीत करण्यासाठी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना -नियंत्रक अधिकारी० म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांनी सदरहू निधी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयालातील आहरण व संवितरण अधिकारी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) द्वारे वितरीत करावा. प्रस्तुत शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट -अ० मध्ये नमूद लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात, सार्वजनिक वित्तीय व्यवस्था प्रणालीद्वारे (Public Financial

Management System-PFMS) थेट लाभार्थी वितरण पध्दतीने (Direct Beneficiary Transfer - DBT) बांधकामाच्या टप्प्यानुसार टप्प्याटप्प्याने थेट जमा करण्यात यावा.

३. यापोटी होणारा खर्च, सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात, मागणी क्रमांक झेडजी-३, २२२५, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण, ०३, मागासवर्गीयांचे कल्याण (०४)(०३) भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना (कार्यक्रम) (२२२५एफ४६९) ३९, सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशिर्षाखाली करण्यात आलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा.

४. या शासन निर्णयाद्वारे वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करताना वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील अटी-शर्तीचे तसेच वित्त विभागाच्या दिनांक ४/४/२०२२ च्या परिपत्रकातील अटी शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकाऱ्यांची राहिल.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाने त्यांचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक ७६३/व्यय-१४, दिनांक २६/८/२०२२ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२२०९१३११२३४७८०३४ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(श्रीनाथ व. हेंद्रे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

सोबत- परिशिष्ट - 'अ'

प्रत,

१. मा.मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
४. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
५. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, ४ था मजला, सिडको भवन - दक्षिण बाजू, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४
६. प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, कोल्हापूर
७. जिल्हाधिकारी, कोल्हापूर
८. महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा व लेखा अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
९. सहायक आयुक्त, समाजकल्याण, कोल्हापूर
१०. जिल्हा कोषागार अधिकारी, कोल्हापूर
११. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. निवड नस्ती

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्रमांक: गृनियो -२०२२/प्र.क्र.२४/ योजना-२
दिनांक:- १२ सप्टेंबर, २०२२ सोबतचे -

परिशिष्ट-अ

कोल्हापूर जिल्हयातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरकूल योजनेंतर्गत
जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या व शासनाने मान्यता दिलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी :-

अ.क्र.	लाभार्थ्याचे नाव	गाव	पंचायत समिती
१	सर्जेराव शामराव चोपडे	नांदणी	शिरोळ
२	लक्ष्मण रघु माने	हरोली	शिरोळ
३	अविनाश अप्पसो बंडगर	कवठेगुलंद	शिरोळ
४	चंद्रकांत बंडू धनगर	कवठेगुलंद	शिरोळ
५	मारुती बाळू पुजारी	तमदलगे	शिरोळ
६	उत्तम कोंडीबा पुजारी	तमदलगे	शिरोळ
७	प्रकाश कोंडीबा पुजारी	तमदलगे	शिरोळ
८	सुरेश धुळाप्या पुजारी	तमदलगे	शिरोळ
९	पदनामा रघुनाथ पुजारी	नवे दानवाडा	शिरोळ
१०	कुमार कोंडीबा धनगर	कोथळी	शिरोळ
११	भरमू भिमा धनगर	कोथळी	शिरोळ
१२	दिपक शंकर बंडगर	हेरवाड	शिरोळ
१३	सागर रावसो पुजारी	हेरवाड	शिरोळ
१४	कुमार मारुती झुणके	हेरवाड	शिरोळ
१५	अर्जुन रामा पुजारी	हेरवाड	शिरोळ
१६	शंकर सिध्दाप्पा अकिवाटे	हेरवाड	शिरोळ
१७	अजित धोंडीराम अकिवाटे	हेरवाड	शिरोळ
१८	दत्तात्रय रघुनाथ पुजारी	हेरवाड	शिरोळ
१९	सुरेश विठ्ठल यंगारे	कोथळी	शिरोळ
२०	शितल शिवाजी धनगर	कोथळी	शिरोळ
२१	सखाराम तातोबा धनगर	कोथळी	शिरोळ
२२	बिरू शिवाजी पुजारी	तमदलगे	शिरोळ
२३	रमेश दत्त पुजारी	तमदलगे	शिरोळ
२४	आनंदा कृष्णा पुजारी	तमदलगे	शिरोळ
२५	चंद्रकांत कृष्णा पुजारी	तमदलगे	शिरोळ
२६	अनिता बापू पुजारी	तमदलगे	शिरोळ
२७	सुनिल बापू पुजारी	तमदलगे	शिरोळ

२८	विलास शिवाजी पुजारी	कोडींग्रे	शिरोळ
२९	सचिन सर्जेराव पाटील	कोडींग्रे	शिरोळ
३०	कुमारी बापू कचरे	कोडींग्रे	शिरोळ
३१	दशरथ राजाराम वाघमोडे	कोडींग्रे	शिरोळ
३२	अविनाश मधुकर भानुसे	कोडींग्रे	शिरोळ
३३	भिमराम भरमु डोंगरे	कोडींग्रे	शिरोळ
३४	रावसाहेब दत्तत्रय धनगर	नवे दानवाडा	शिरोळ
३५	शिवाजी रावसो धनगर	टाकवडे	शिरोळ
३६	राजेंद्र बाजीराव देवाकाते	टाकवडे	शिरोळ
३७	सिद्राम धोंडीबा गावडे	आलास	शिरोळ
३८	प्रसाद अजित हजारे	हसूर	शिरोळ
३९	वसंत तातोबा हजारे	हसूर	शिरोळ
४०	प्रदिप बाळसो हजारे	हसूर	शिरोळ
४१	प्रमोद बाळसो हजारे	हसूर	शिरोळ
४२	प्रतिक प्रकाश हजारे	हसूर	शिरोळ
४३	राजेश दिलीप हजारे	हसूर	शिरोळ
४४	संदिपकमार वसंत हजारे	हसूर	शिरोळ
४५	रावसाहेब कृष्णा माने	हरोली	शिरोळ
४६	संजय भुपाल बेडवे	हेरवाड	शिरोळ
४७	सतिश मधुकर भानुसे	कोडींग्रे	शिरोळ
४८	सागर बाबुराव डोंगरे	कोडींग्रे	शिरोळ
४९	अनिल रामगोंडा पाटील	राजापूरवाडी	शिरोळ
५०	भिमा बाबू नंदाळे	राजापूरवाडी	शिरोळ
५१	शिवाप्पा बाबू नंदाळे	राजापूरवाडी	शिरोळ
५२	नामदेव दत्तत्रय धनगर	नवे दानवाडा	शिरोळ
५३	शंकर बाबू बदामे	कवठेगुलंद	शिरोळ
५४	संजय प्रकाश खोत	टाकळीवाडी	शिरोळ
५५	संलोचना भरमु खोत	टाकळीवाडी	शिरोळ
५६	अर्जून ईश्वरा माने	हरोली	शिरोळ
५७	अशोक आपु बिरोजे	कोडींग्रे	शिरोळ
५८	अंजली बजरंग आरगे	शिवनाकवाडी	शिरोळ
५९	शिवाजी सिध्द जोग	माणगाव	हातकणंगले
६०	माय्यापा रघुनाथ जोग	माणगाव	हातकणंगले

६१	बापू मंगू जोग	माणगाव	हातकणंगले
६२	शिवाजी दत्ता जोग	माणगाव	हातकणंगले
६३	माय्यापा दसरथ रूपणे	माणगाव	हातकणंगले
६४	नारायण दत्तू जोग	माणगाव	हातकणंगले
६५	प्रकाश मुक्तापा जोग	माणगाव	हातकणंगले
६६	संतोष शिवाजी जोग	माणगाव	हातकणंगले
६७	आप्पासो भिवा जोग	माणगाव	हातकणंगले
६८	रधुनाथ आण्णापा जोग	माणगाव	हातकणंगले
६९	कृष्णा रामा जोग	माणगाव	हातकणंगले
७०	रामचंद्र विष्णु जोग	माणगाव	हातकणंगले
७१	उदय रधुनाथ जोग	माणगाव	हातकणंगले
७२	सतिश भिवा जोग	माणगाव	हातकणंगले
७३	किसन सुयाप्पा जोग	माणगाव	हातकणंगले
७४	नरसू बाबू जोग	माणगाव	हातकणंगले
७५	पदमावती बाबू जोग	माणगाव	हातकणंगले
७६	सुयाप्पा आण्णाप्पा जोग	माणगाव	हातकणंगले
७७	मारुती रामु जोग	माणगाव	हातकणंगले
७८	काशिलिंग विष्णू जोग	माणगाव	हातकणंगले
७९	योगेश रावसाहेब जोग	माणगाव	हातकणंगले
८०	आण्णा सत्याप्पा जोग	माणगाव	हातकणंगले
८१	आनंदा बिरू जोग	माणगाव	हातकणंगले
८२	दत्ता खानू जोग	माणगाव	हातकणंगले
८३	सचिन आकाराम जोग	माणगाव	हातकणंगले
८४	नरसिंगा सत्याप्पा जोग	माणगाव	हातकणंगले
८५	सुनिल सखाराम जोग	माणगाव	हातकणंगले
८६	भगवान सखाराम जोग	माणगाव	हातकणंगले
८७	बाळू शंकर जोग	माणगाव	हातकणंगले
८८	नरसिंगा देवप्पा जोग	माणगाव	हातकणंगले
८९	रामा दत्ता जोग	माणगाव	हातकणंगले
९०	म्हाळू दत्ता जोग	माणगाव	हातकणंगले
९१	युवराज सोमा जोग	माणगाव	हातकणंगले
९२	राजाराम संभाजी जोग	माणगाव	हातकणंगले
९३	गंगाराम रामा जोग	माणगाव	हातकणंगले

९४	प्रकाश तायाप्पा जोग	माणगाव	हातकणंगले
९५	बाळु सबाजी जोग	माणगाव	हातकणंगले
९६	म्हाळाप्या सबाजी जोग	माणगाव	हातकणंगले
९७	प्रकाश तायाप्पा जोग	माणगाव	हातकणंगले
९८	वसंत सुय्याप्पा जोग	माणगाव	हातकणंगले
९९	सिध्दु रामू जोग	माणगाव	हातकणंगले
१००	म्हाळू नरसिंगा जोग	माणगाव	हातकणंगले
१०१	धुळाप्या सत्याप्पा जोग	माणगाव	हातकणंगले
१०२	संताष बाबु जोग	माणगाव	हातकणंगले
१०३	दिपक दसरथ जोग	माणगाव	हातकणंगले
१०४	बाळू बापू जोग	माणगाव	हातकणंगले
१०५	बिरू बाळू जोग	माणगाव	हातकणंगले
१०६	विठ्ठल उर्फ पांडुरंग रघुनाथ जोग	माणगाव	हातकणंगले
१०७	संकुमार विठोबा जोग	माणगाव	हातकणंगले
१०८	तानाजी शामु जोग	माणगाव	हातकणंगले
१०९	नाना नरसिंग जोग	माणगाव	हातकणंगले
११०	भिमराव वसंत पालके	तारदाळ	हातकणंगले
१११	तेजस बाळासो धनगर	लाटवडे	हातकणंगले
११२	मयुर मधुकर हजारे	लाटवडे	हातकणंगले
११३	अनिता सर्जेराव धनगर	लाटवडे	हातकणंगले
११४	सचिन महादेव धनगर	लाटवडे	हातकणंगले
११५	बाळासो यशवंत हजारे	लाटवडे	हातकणंगले
११६	छाया मंगु धनगर	लाटवडे	हातकणंगले
११७	संनिल आनंदा धनगर	लाटवडे	हातकणंगले
११८	रावण आप्पाजी धनगर	लाटवडे	हातकणंगले
११९	युवराज धोंडीबा कोळेकर	लाटवडे	हातकणंगले
१२०	अशोक खानू ठोंबरे	बिरदेववाडी	हातकणंगले
१२१	आनंदा बिरू बोरगावे	प.कोडोली	हातकणंगले
१२२	नवला लक्ष्मण डावरे	प.कोडोली	हातकणंगले
१२३	बापु कुशाप्पा धनगर	प.कोडोली	हातकणंगले
१२४	बाबासो खानू पुजारी	प.कोडोली	हातकणंगले
१२५	रामा बापु कुशाप्पा	प.कोडोली	हातकणंगले

१२६	बाळकृष्ण आकाराम कुरणे	प.कोडोली	हातकणंगले
१२७	विठ्ठल कृष्णा कामान्ना	प.कोडोली	हातकणंगले
१२८	लक्ष्मण आप्पा मोटे	प.कोडोली	हातकणंगले
१२९	धोंडीराम दत्ता डावरे	प.कोडोली	हातकणंगले
१३०	नवनाथ बिरु धनगर	प.कोडोली	हातकणंगले
१३१	देवगोंडा सिध्दू अवघडे	प.कोडोली	हातकणंगले
१३२	युवराज जिगोंडा भानसे	प.कोडोली	हातकणंगले
१३३	यशोदा लक्ष्मण यद्गावे	प.कोडोली	हातकणंगले
१३४	हुवान सिध्दु डावरे	प.कोडोली	हातकणंगले
१३५	खानदेव तिप्पान्ना कामान्ना	प.कोडोली	हातकणंगले
१३६	विठ्ठल रामा पुजारी	प.कोडोली	हातकणंगले
१३७	बाळू बिरु डावरे	प.कोडोली	हातकणंगले
१३८	नारायण खेमा पुजारी	प.कोडोली	हातकणंगले
१३९	बिरु बापू पुजारी	प.कोडोली	हातकणंगले
१४०	संतोष बाजीराव भानसे	प.कोडोली	हातकणंगले
१४१	विठू देवबा नवला	प.कोडोली	हातकणंगले
१४२	रामचंद्र अवघडी रामाण्णा	प.कोडोली	हातकणंगले
१४३	सतिश प्रकाश पुजारी	प.कोडोली	हातकणंगले
१४४	लक्ष्मण विठु पुजारी	प.कोडोली	हातकणंगले
१४५	नारायण आप्पासो केरु	प.कोडोली	हातकणंगले
१४६	धुळगोंडा तुकाराम घोसरवाडे	प.कोडोली	हातकणंगले
१४७	माय्याप्पा राघु चपरे	प.कोडोली	हातकणंगले
१४८	रूपाली लगमाना बोरगावे	प.कोडोली	हातकणंगले
१४९	राजेंद्र बिरु होळकर	प.कोडोली	हातकणंगले
१५०	राजू मुरारी लुगु	प.कोडोली	हातकणंगले
१५१	धुळा सिध्दू बाळाई	प.कोडोली	हातकणंगले
१५२	बाबूराव आप्पासो कुरणे	प.कोडोली	हातकणंगले
१५३	सिध्दू राय्याप्पा सोळसे	प.कोडोली	हातकणंगले
१५४	बीरु खानू चेटके	प.कोडोली	हातकणंगले
१५५	सतिश विठ्ठल पुजारी	प.कोडोली	हातकणंगले
१५६	सावंता बापु बाळाई	प.कोडोली	हातकणंगले
१५७	मच्छिंद्र गणपती मोटे	प.कोडोली	हातकणंगले
१५८	तानाजी धोंडीबा लखाई	प.कोडोली	हातकणंगले

१५९	दिपक युवराज कामान्ना	प.कोडोली	हातकणंगले
१६०	विठ्ठल काळ्हाप्पा मोठे	प.कोडोली	हातकणंगले
१६१	सुरेश भागोजी कामान्ना	प.कोडोली	हातकणंगले
१६२	संताजी नारायण नारुखान	प.कोडोली	हातकणंगले
१६३	उत्तेश्वर बिरा भोपी	प.कोडोली	हातकणंगले
१६४	महेश रमेश सिसाळ	टोप	हातकणंगले
१६५	काशिनाथ बाबू सिसाळ	टोप	हातकणंगले
१६६	अमोल युवराज सिसाळ	टोप	हातकणंगले
१६७	भाऊ रघुनाथ धनगर	टोप	हातकणंगले
१६८	लखू भैरू आडुळकर	मोरेवाडी	आजरा
१६९	कोडींबा बमू अडुळकर	मोरेवाडी	आजरा
१७०	रामचंद्र विरू येडगे	बेडीव	भुदरगड
१७१	नवलकिशोर विठु येडगे	बेडीव	भुदरगड
१७२	चिचु विठु येडगे	बेडीव	भुदरगड
१७३	रामचंद्र नाऊ पिंगळे	बेडीव	भुदरगड
१७४	भागेश निनु फोंडे	बेडीव	भुदरगड
१७५	विठ्ठल भागोजी पिंगळे	बेडीव	भुदरगड
१७६	विठ्ठल चिचु येडगे	बेडीव	भुदरगड
१७७	विठ्ठल भोगाजी बोडके	कोलीक	पन्हाळा
१७८	धोंडीराम धाऊ बोडके	कोलीक	पन्हाळा
१७९	बाळु धोंडीराम गावडे	कोलीक	पन्हाळा
१८०	भागोजी रामू आडुळकर	कोलीक	पन्हाळा
१८१	बाळकु रामू आडुळकर	गोठणे	पन्हाळा
१८२	दगडू बाबू लांबोरे	कोलीक	पन्हाळा
१८३	गणपती विरू लांबोरे	कोलीक	पन्हाळा
१८४	वाघू नाऊ गावडे	कोलीक	पन्हाळा
१८५	बबन सिंधु लांबोरे	कोलीक	पन्हाळा
१८६	बिरू भागोजी लांबोरे	कोलीक	पन्हाळा
१८७	राजाराम जणु वोडके	मानवाड	पन्हाळा
१८८	लक्ष्मण बाबूराव घुरके	मानवाड	पन्हाळा
१८९	पांडुरंग विठु ढवण	मानवाड	पन्हाळा
१९०	बिराजी विठुल ढवण	मानवाड	पन्हाळा
१९१	घुळाप्पा रोंगु आडुळकर	मानवाड	पन्हाळा

१९२	रामदास वाघोजी ढवण	मानवाड	पन्हाळा
१९३	बंडा गंगाराम आडुळकर	मानवाड	पन्हाळा
१९४	दादासो भागोजी ढवण	मानवाड	पन्हाळा
१९५	ठकोजी भागोजी ढवण	मानवाड	पन्हाळा
१९६	धाऊ जणु बोडके	मानवाड	पन्हाळा
१९७	शामराव बाळकु ढवण	मानवाड	पन्हाळा
१९८	जनार्दन बाबुराव घुरके	मानवाड	पन्हाळा
१९९	मंगेश बापू ऐडके	मोहरे	पन्हाळा
२००	नामदेव शामराव मरगाळे	सातवे	पन्हाळा
२०१	प्रकाश दिनकर बोराटे	जाखले	पन्हाळा
२०२	पांडुरंग दिनकर बोराटे	जाखले	पन्हाळा
२०३	दिपक नामदेव शिंदे	जाखले	पन्हाळा
२०४	बाबुराव धाऊ बोडके	कोलीक	पन्हाळा
२०५	लखु विठु बोडके	कोलीक	पन्हाळा
२०६	संदिप बाजीराव चिरमुरे	मोहरे	पन्हाळा
२०७	महादेव मंगु धनगर	पोर्ले/ठाणे	पन्हाळा
२०८	आंनदा दत्तु धनगर	पोर्ले/ठाणे	पन्हाळा
२०९	बाळु बापु आडुळकर	कणेरी	पन्हाळा
२१०	ब्रम्हदेव शामराव देसाई	मोहरे	पन्हाळा
२११	भेनु शिंदु गावडे	कोलीक	पन्हाळा
२१२	गुंडा गणपती काळे	जाखले	पन्हाळा
२१३	वाघोजी बाबुराव ढवण	मानवाड	पन्हाळा
२१४	बाबुराव भैरु आडुळकर	गोठणे	पन्हाळा
२१५	जनाजी लखु वोडके	कोलीक	पन्हाळा
२१६	पांडुरंग बिरु माने	बहिरेवाडी	पन्हाळा
२१७	शिवाजी शंकर धनगर	पोखले	पन्हाळा
२१८	उत्तम तातोबा माने	पोखले	पन्हाळा
२१९	दगडु शंकर धनगर	पोखले	पन्हाळा
२२०	उत्तम विठठल शिनगारे	पोखले	पन्हाळा
२२१	विशाल सुभाष माने	सातवे	पन्हाळा
२२२	भरमा आण्णा माने	हरोली	शिरोळ
२२३	बापु खानु माने	हरोली	शिरोळ
२२४	लक्ष्मण मल्लु माने	हरोली	शिरोळ

२२५	गजानन भैरु बंडगर	शिरटी	शिरोळ
२२६	लक्ष्मी बापु चव्हाण	जांभळी	शिरोळ
२२७	रामचंद्र याबासु अवघडी	लाटवाडी	शिरोळ
२२८	मल्लु लकाप्पा अवघडी	लाटवाडी	शिरोळ
२२९	कुंडलिक सत्याप्पा कब्युरे	लाटवाडी	शिरोळ
२३०	अप्पा लक्ष्मण खोत	लाटवाडी	शिरोळ
२३१	महेश सुभाष खोत	लाटवाडी	शिरोळ
२३२	सिध्दार्थ कल्लाप्पा वडेर	लाटवाडी	शिरोळ
२३३	बाबासो नेमा खोत	लाटवाडी	शिरोळ
२३४	सुरेश आप्पा माने	लाटवाडी	शिरोळ
२३५	महादेव आण्णाप्पा खोत	लाटवाडी	शिरोळ
२३६	शंकर आण्णाप्पा खोत	लाटवाडी	शिरोळ
२३७	अण्णासो सम्याप्पा कब्युरे	लाटवाडी	शिरोळ
२३८	संजय धोडींबा पुजारी	लाटवाडी	शिरोळ
२३९	रामचंद्र बाबुराव म्हैशाळे	आलास	शिरोळ
२४०	सुनील प्रकाश म्हैशाळे	आलास	शिरोळ
२४१	आदेश शुक्राचार्य म्हैशाळे	आलास	शिरोळ
२४२	विजय रधुनाथ खोत	लाटवाडी	शिरोळ
२४३	अमोल रामकृष्ण खोत	लाटवाडी	शिरोळ
२४४	विठठूल महादेव अवघडी	लाटवाडी	शिरोळ
२४५	बाळासो गापु बरगाले	शिरदवाड	शिरोळ
२४६	रामचंद्र मुकारी पोवार	शिरदवाड	शिरोळ
२४७	रामा मल्लु माने	हरोली	शिरोळ
२४८	विजय शंकर माने	हरोली	शिरोळ
२४९	बिरदेव कृष्णा डोंगरे	कोंडींग्रे	शिरोळ
२५०	आणासो शंकर आमले	लाटवाडी	शिरोळ
२५१	अशोक सिद्राम खोत	लाटवाडी	शिरोळ
२५२	काशीनाथ अण्णाप्पा पुजारी	लाटवाडी	शिरोळ
२५३	सुनिल भाऊसो देवमोरे	अब्दुललाट	शिरोळ
२५४	बापु आबा शेळके	पणुद्रे (जांभळेवाडी)	शिरोळ
२५५	विठठूल रामचंद्र देसाई	परळे	शिरोळ
२५६	दगडू बयाजी लांयोर	नांदारी	शिरोळ
२५७	जयराम बयाजी लांयोर	नांदारी	शिरोळ

२५८	धोंडीराव बयाजी लांयोर	नांदारी	शिरोळ
२५९	रामु बयाजी लांयोर	नांदारी	शिरोळ
२६०	बाळु आप्पा शिसाळ	चरण	शिरोळ
२६१	भगवान केशव शिसाळ	चरण	शिरोळ
२६२	भाऊसो बाजीराव वगरे	चरण	शिरोळ
२६३	बाजीराव रंगराव बंडगर	सरु	शिरोळ
२६४	रघुनाथ बापु बंडगर	सरु	शिरोळ
२६५	भगवान श्रीपती यर्गे	चरण	शिरोळ
२६६	राजाराम साखरु शेळके	सांवडी	शिरोळ
२६७	बबन विठ्ठल जानकर	सांवडी	शिरोळ
२६८	विठ्ठल नाऊ गावडे	सांवडी	शिरोळ
२६९	शिवाजी गंगाराम गावडे	सांवडी	शिरोळ
२७०	बापू बाबू शेळके	सांवडी	शिरोळ
२७१	रामू साखरु शेळके	सांवडी	शिरोळ
२७२	बाबू कानू गावडे	सांवडी	शिरोळ
२७३	कोंडूबाई शामराव शेळके	सांवडी	शिरोळ
२७४	बारकू माया येडगे	सांवडी	शिरोळ
२७५	भागोजी बयाजी वरक	शितूर-वारुण	शिरोळ
२७६	जयवंत बाबू झोरे	शितूर-वारुण	शिरोळ
२७७	नागोजी विठ्ठल लांबोर	केर्ले हुंबवली	शिरोळ
२७८	भिकाजी भागु मलगोंडा	फये	भुदरगड
२७९	मारुती गुडप्पा डोणे	यमगे	कागल
२८०	बाबू रोगू हुबे	रामवाडी	राधानगरी
२८१	धाकलू भागु पटकारे	रामणवाडी	राधानगरी
२८२	अजय विठ्ठल झोरे	रामणवाडी	राधानगरी
२८३	रामचंद्र धोंडीराम दवणे	रामणवाडी	राधानगरी
२८४	चिचु कासु झोरे	रामणवाडी	राधानगरी
२८५	गोया विठ्ठल शिंदे	रामणवाडी	राधानगरी
२८६	धाकलू रामू झोरे	रामणवाडी	राधानगरी
२८७	भरत धाकलू झोरे	रामणवाडी	राधानगरी
२८८	धोंडीराम नवलू झोरे	रामणवाडी	राधानगरी
२८९	आजू म्हांबू पटकारे	रामणवाडी	राधानगरी
२९०	तानाजी धोंडीराम लांबोर	रामणवाडी	राधानगरी

२९१	सर्जेराव शामराव जोग	राशिवडे	राधानगरी
२९२	संगू विठ्ठ शिंदे	रामणवाडी	राधानगरी
२९३	विकास धोडीराम मलगुडे	धामोड	राधानगरी
२९४	संजय भागोजी हुबे	कोनोली तर्फे असंडोली	राधानगरी
२९५	धनाजी भागोजी हुबे	कोनोली तर्फे असंडोली	राधानगरी
२९६	सोनाजी भागोजी हुबे	कोनोली तर्फे असंडोली	राधानगरी
२९७	अनिल म्हाळू बोराटे	महे	करवीर
२९८	सागर विलास धनगर	महे	करवीर
२९९	कमल पाडुरंग लांडगे	कांडगाव	करवीर
३००	संजय मंगु वळकुंजे	उंचगांव	करवीर
३०१	तानाजी मंगु सिसाळ	शिंये	करवीर
३०२	काशिनाथ चंदन धनगर	कोथळी	करवीर
३०३	बाळु बिरू माने	केली	करवीर
३०४	सुरेश तुकाराम धनगर	प्र.चिखली	करवीर
३०५	भगवान कृष्णात माने	प्र.चिखली	करवीर
३०६	विलास हिवराप्पा माने	प्र.चिखली	करवीर
३०७	राजाराम बाबुराव माने	प्र.चिखली	करवीर
३०८	अर्चना गजानन माने	प्र.चिखली	करवीर
३०९	सोमा बापू धनगर (माने)	प्र.चिखली	करवीर
३१०	उदय रघूनाथ माने	प्र.चिखली	करवीर
३११	म्हाळाणा बापु धनगर	प्र.चिखली	करवीर
३१२	अशोक लक्ष्मण बोराटे	प्र.चिखली	करवीर
३१३	अशोक शिवाजी माने	प्र.चिखली	करवीर
३१४	सुखदेव तुकाराम धनगर	प्र.चिखली	करवीर
३१५	तुकाराम बिरू वाघमोडे	शिंये	करवीर
३१६	सुरेश मंगु मिसाळ	शिंये	करवीर
३१७	आनंदा भागोजी धनगर	प्र.चिखली	करवीर
३१८	सर्जेराव रामचंद्र गोरडे	कांडगाव	करवीर
३१९	करशिद सत्तु लांडगे	वाशी	करवीर
३२०	सुनील गगाराम रानगे	वाशी	करवीर
३२१	बाबासो सायाप्पा पुजारी	वाशी	करवीर
३२२	खानु यशवंत लांडगे	वाशी	करवीर
३२३	सुनिल गगाराम रानगे	वाशी	करवीर

३२४	काशिनाथ आनंदा रानगे	वाशी	करवीर
३२५	भागोजी खानु पुजारी	वाशी	करवीर
३२६	रामचंद्र बापू काटकर	वाशी	करवीर
३२७	नानासो सुर्याप्पा पुजारी	वाशी	करवीर
३२८	भागोजी अण्णाप्पा पुजारी	वाशी	करवीर
३२९	लक्ष्मण बिरु पुजारी	वाशी	करवीर
३३०	अशोक आनंद पुजारी	वाशी	करवीर
३३१	बिरुमाणक पुजारी	वाशी	करवीर
३३२	कृष्णापात विठट्टल लांडगे	वाशी	करवीर
३३३	वैभव खानु रानगे	वाशी	करवीर
३३४	बिरदेव रामा रानगे	नागाव	करवीर
३३५	वाळासा नारायण रानगे	नागाव	करवीर
३३६	यंशवत हरी धनगर	कावणे	करवीर
३३७	काशिनाथ अण्णपा बोंराटे	कावणे	करवीर
३३८	जयसिंग रामा येडके	सावरवाडी	करवीर
३३९	शिंगाडी गणू धनगर	महे	करवीर
३४०	काशिनाथ हरी धनगर बोराटे	महे	करवीर
३४१	धूळसिध्द सिंताराम वळकुंजे	उंचगांव	करवीर
३४२	अनिल विठट्टल वळकुंजे	उंचगांव	करवीर
३४३	वाळासो नाथा धनगर	आडूर	करवीर
३४४	आकाराम नाना काळे	उंचगांव	करवीर
३४५	रंगराव सखराम गावडे	आडूर	करवीर
३४६	सर्जेराव बाबुराव लांडगे	आडूर	करवीर
३४७	बाळासो बाबु लांडगे	आडूर	करवीर
३४८	विठट्टल गुडप्पा रानगे	आरे	करवीर
३४९	दिलीप केरबा योराटे	महे	करवीर
३५०	संबाजी सत्तू पुजारी	वाशी	करवीर
३५१	सखाराम रामा रांनगे	नागांव	करवीर
३५२	रमराव बापु रांनगे	नागांव	करवीर
३५३	सात्ताप्पा बाबु रांनगे	नागांव	करवीर
३५४	काशिलिंग कऱ्याप्पा जोग	माणागाव	हातकणंगले
३५५	विठट्टल विरु कामण्णा	प.कोंडोली	हातकणंगले

३५६	रामचंद्र गणपती मोठे	प.कोंडोली	हातकणंगले
३५७	खानू विठ्ठल पुजारी (नारूखान)	प.कोंडोली	हातकणंगले
३५८	बिरू अप्पामा पुजारी	प.कोंडोली	हातकणंगले
३५९	चद्रकाम सिध्दू अवघडे	प.कोंडोली	हातकणंगले
३६०	संतोष सत्ताना पुजारी	कुंभोज	हातकणंगले
३६१	संतोष मंगु पुजारी	कुंभोज	हातकणंगले
३६२	जयश्री लक्ष्मण पालखे	कुंभोज	हातकणंगले
३६३	कृष्णा तमन्ना पुजारी	कुंभोज	हातकणंगले
३६४	शंकर मंगु घोंदे	कुंभोज	हातकणंगले
३६५	सचिन अण्णासो भानुसे	कुंभोज	हातकणंगले
३६६	ममू मात्रापा पुजारी	कुंभोज	हातकणंगले
३६७	मुर्शिद बापु अनुसे	नरंदे	हातकणंगले
३६८	अमृता आण्णपा शिंगाडी	रांगाळी	हातकणंगले
३६९	मालुताई अरून शिंगाडी	रांगाळी	हातकणंगले
३७०	भरमा इजापा गावडे	आळते	हातकणंगले
३७१	निवास अण्णाप्पा कळत्रे	आळते	हातकणंगले
३७२	रामचंद्र महादेव रूपणे	नवे पारगांव	हातकणंगले
३७३	दिपक धोंडीराम लाटे	रेंदाळ	हातकणंगले
३७४	भागोजी बापुसो बोंरगावे	प.कोडोली	हातकणंगले
३७५	संगीता कृष्णा माने	प.कोडोली	हातकणंगले
३७६	सुमन वसंत शेळके	प.कोडोली	हातकणंगले
३७७	सखाराम आण्णासो रामण्णा	प.कोडोली	हातकणंगले
३७८	केरवा सुवराव डोबाळे	अंवप	हातकणंगले
३७९	काकासो आनंदा हजारे (धनगर)	लाटवडे	हातकणंगले
३८०	संभाजी शंकर पुजारी	तारदाळ	हातकणंगले
३८१	दिपक इश्रवरा गोंरड	मौजे वडगांव	हातकणंगले
३८२	संभाजी भगवान शेळके	सावर्डे	हातकणंगले
३८३	बाळासो वसंत माने	माले	हातकणंगले
३८४	बाळासो सदाशिव जगटे	माले	हातकणंगले
३८५	वशंवत आबा नरुटे	माले	हातकणंगले
३८६	कृष्णात कोडीबा जंगटे	माले	हातकणंगले
३८७	नानासो महादेव जंगटे	माले	हातकणंगले

३८८	गणपत रामचंद्र नरुटे	माले	हातकणंगले
३८९	सिध्दू महादेव जंगटे	माले	हातकणंगले
३९०	लहू शामराव माने	पोखले	पन्हाळा
३९१	तानाजी ज्ञानू माने	पोखले	पन्हाळा
३९२	अंकुश शामराव माने	पोखले	पन्हाळा
३९३	लक्ष्मन वाघाजी ढवण	पोखले	पन्हाळा
३९४	बाबुराव भागोजी ढवण	पोखले	पन्हाळा
३९५	पांडुरंग माणकु ढवण	पोखले	पन्हाळा
३९६	भागोजी विठ्ठल ढवण	पोखले	पन्हाळा
३९७	पांडुरंग शामराव शिंदे	पोखले	पन्हाळा
३९८	भागोजी भाऊ गावडे	पोखले	पन्हाळा
३९९	बिरू रामू आडूळकर	पोखले	पन्हाळा
४००	बिरू भैरू आडूळकर	पोखले	पन्हाळा
४०१	आनंदा म्हाकू माने	पोखले	पन्हाळा
४०२	श्रीपती हरी हिरवे	पेजारवडी	पन्हाळा
४०३	संदिप रामचंद्र हिरवे	पेजारवाडी	पन्हाळा
४०४	नलिनी तानाजी रूपनाळकर	जाखले	पन्हाळा
४०५	राजीव धाकलू देवणे	वेतवडे	पन्हाळा
४०६	भागोजी भाऊ गावडे	कोलिक	पन्हाळा
४०७	दयाबाई विठ्ठल गळोले	शितूर वारुण	शाहूवाडी
४०८	बाबासो सखाराम खोदले	सोनुर्ले	शाहूवाडी
४०९	कृष्णात धोंडीराम वंजारे	सोनुर्ले	शाहूवाडी
४१०	दिलीप आनंदा झिटे	सोनुर्ले	शाहूवाडी
४११	कोंडीबा भानु कोकरे	आवंडी	आजरा
४१२	सोनु जगु कोकरे	आवंडी	आजरा
४१३	बाबु विठु कोकरे	आवंडी	आजरा
४१४	जानबा विठु गावडे	आवंडी	आजरा
४१५	रामु भागु येडगे	आवंडी	आजरा
४१६	भागुजी जगू कोकारे	आवंडी	आजरा
४१७	बयाजी पदू वरक	आवंडी	आजरा
४१८	जगु भिकू कोकरे	आवंडी	आजरा
४१९	रागु धुळू कोकरे	आवंडी	आजरा
४२०	पदू भागू वरक	आवंडी	आजरा

४२१	चिरू विठू गावडे	आवंडी	आजरा
४२२	बबन विठू कोकरे	आवंडी	आजरा
४२३	विठु बाबू कोकरे	आवंडी	आजरा
४२४	विठोबा राघू पिंगळे	आवंडी	आजरा
४२५	जगू विठू कोकरे	आवंडी	आजरा
४२६	रघुनाथ रामू येडगे	आवंडी	आजरा
४२७	गंगाराम धुळु कोकरे	आवंडी	आजरा
४२८	विठु धोंडीबा कोकरे	आवंडी	आजरा
४२९	गंगाराम बाबु कोकरे	आवंडी	आजरा
४३०	बाबु ठकु येडगे	आवंडी	आजरा
४३१	धोंडीबा बाबु येडगे	आवंडी	आजरा
४३२	विठु बाबु गावडे	आवंडी	आजरा
४३३	गंगाराम बिरु येडगे	आवंडी	आजरा
४३४	रामु धोंडीबा येडगे	आवंडी	आजरा
४३५	बयाजी गंगाराम गावडे	आवंडी	आजरा
४३६	धाकलू बाबू कोकरे	आवंडी	आजरा
४३७	गंगाजी धुळू कोकरे	आवंडी	आजरा
४३८	जानु धुळू कोकरे	आवंडी	आजरा
४३९	विठ्ठल धुळू गावडे	आवंडी	आजरा
४४०	मुळु धुळु कोकरे	किटवडे	आजरा
४४१	तानाजी बाबु शेळके	किटवडे	आजरा
४४२	जानु धुळु पांढरमिसे	किटवडे	आजरा
४४३	विठ्ठल भिकाजी कोकरे	किटवडे	आजरा
४४४	भिकाजी धुळु कोकरे	किटवडे	आजरा
४४५	दिपक पांडुरंग खरात	आळते	हातकणंगले
४४६	राजू सर्जेराव आनुसे	नरंदे	हातकणंगले
४४७	लक्ष्मण अण्णासो फुंदेकर	पोकाक	हातकणंगले
४४८	केरया लहु पुजारी	रुई	हातकणंगले
४४९	बाळासो सोमाण्णा अनुसे	नरंदे	हातकणंगले
४५०	लक्ष्मण बिरु डोणे	वाघापुर	भुदरगड
४५१	सिध्दु मुरारी डोणे	वाघापुर	भुदरगड
४५२	बाळू गंगाराम हुबे	गगनबावडा	गगनबावडा
४५३	बडोपत बग्याजी बोडके	मांडुकली	गगनबावडा

४५४	धोंडीराम बाबू गावडे	गगनबावडा	गगनबावडा
४५५	शातांनी आनदा यमकर	गगनबावडा	गगनबावडा
४५६	विठ्ठु धुळु काळेकर	गगनबावडा	गगनबावडा
४५७	लक्ष्मण मानु शेळके	वेसरफ	गगनबावडा
४५८	बाळू भागोजी जानकर	कोदे बु.	गगनबावडा
४५९	महादेव भाऊ बोडके	निवडे	गगनबावडा
४६०	सखाराम बाबू बांडेकर	धुंदवडे	गगनबावडा
४६१	बंडू खड्डू बोडेकर	धुंदवडे	गगनबावडा
४६२	अक्कताई आनंदा जानकर	गगनबावडा	गगनबावडा
४६३	गंगाराम बाळू बोडके	निवडे	गगनबावडा
४६४	धाकलू मालू बांडेकर	बोरबेट	गगनबावडा
४६५	प्रकाश गणपती दुधाळे	कापशी	कागल
४६६	रावसाहेब सदाशिव दुधाळे	कापशी	कागल
४६७	अनिल गणपती दुधाळे	कापशी	कागल
४६८	सतिश धनगर	कापशी	कागल
४६९	दिलीप गणपती दुधाळे	कापशी	कागल
४७०	किरण अप्पाजी हराळे	महे	करवीर
४७१	बाबासो आकाराम रानगे	मुडशिगी	करवीर
४७२	देवाप्पा भिकू बनकर	कोगिल बु.	करवीर
४७३	सोनाजी बापू बोराटे	कावणे	करवीर
४७४	कृष्णात धोंडीराम भिसे	कांचनवाडी	करवीर
४७५	बिरदेव भुपाल बनकर	कोगील बु.	करवीर
४७६	अवघडी कृष्णा रानगे	धनगरवाडी	करवीर
४७७	भगवान हराळे	खुपीरे	करवीर
४७८	यशवंत नाऊ बोडके	उपवडे	करवीर
४७९	अनिल भागोजी कारंडे	वसवडे	करवीर
४८०	बाबासो सिध्दु हजारे	कांडगाव	करवीर
४८१	भाऊसो सुभान बनकर	कोगील बु	करवीर
४८२	बाजीराम लक्ष्मण हराळे	खुपीरे	करवीर
४८३	महेश सखाराम धनगर	कावणे	करवीर
४८४	बाळू बिरू माने	केली	करवीर
४८५	आनंदा महिपती बोराडे	महे	करवीर
४८६	तानाजी रघू हराळके	खुपीरे	करवीर

४८७	बाजीराव रघू हराळके	खुपीरे	करवीर
४८८	सावंता रामा गावडे	तामगाव	करवीर
४८९	अवघडी सुन्याप्पा गावडे	तामगाव	करवीर
४९०	आनंदा रामचंद्र गावडे	तामगाव	करवीर
४९१	महेश मुरारी गावडे	तामगाव	करवीर
४९२	विशाल कृष्णात बोराटे	कावणे	करवीर
४९३	बजरंग धुळाप्या बोराटे	कावणे	करवीर
४९४	विठ्ठल नाना बनकर	कोगिल बु	करवीर
४९५	सविता बिरु गावडे	आरे	करवीर
४९६	धुळाप्या शामराव वळकुंजे	उंचगाव	करवीर
४९७	बाबासो कल्लपा कागले	अब्दुललाट	शिरोळ
४९८	अमर बाळासो खोत	लाटवाडी	शिरोळ
४९९	बापुसो अण्णाजी बरगाले	शिरदवाड	शिरोळ
५००	म्हाळू दोलत धनगर	गोरवाड	शिरोळ
५०१	बापू बाबू धनगर	टाकवडे	शिरोळ
५०२	महादेव सत्यापा पुजारी	धोसरवाड	शिरोळ
५०३	अमोल विठ्ठल घुबडे	लाटवाडी	शिरोळ
५०४	सागर बाळू खटावे	लाटवाडी	शिरोळ
५०५	सुरेश रामा पुजारी	अब्दुललाट	शिरोळ
५०६	अमोल रामचंद्र भिसे	दानोळी	शिरोळ
५०७	लक्ष्मण निवृत्ती खिलारे	दानोळी	शिरोळ
५०८	परशराम दत्ता एंडके	दानोळी	शिरोळ
५०९	बाळकृष्ण बापू भिसे	दानोळी	शिरोळ
५१०	तुकाराम सुन्यासा पुजारी	कोथळी	शिरोळ
५११	आकाराम सुन्याप्पा पूजारी	कोथळी	शिरोळ
५१२	मल्लासा बापू धनगर	कोथळी	शिरोळ
५१३	महादेव सत्याप्पा मगदुम	राजापूरवाडी	शिरोळ
५१४	अप्पासा सत्याप्पा मगदुम	राजापूरवाडी	शिरोळ
५१५	शिवजी मुरारी गुपचे	शेडसाळ	शिरोळ
५१६	बाबू रामू खोत	लाटवाड	शिरोळ
५१७	भिमराव देवाप्पा माने	हराली	शिरोळ
५१८	महादेव कल्लाप्पा चौधरी	अलाट	शिरोळ
५१९	उत्तम मधुकर भानुसे	कोंडीगे	शिरोळ

५२०	प्रकाश केरबा धनगर	गोरवाड	शिरोळ
५२१	गोपीनाथ ईश्वर धनगर	गोरवाड	शिरोळ
५२२	क-थाप्पा धर्माजी हेरवाडे	अकिवाट	शिरोळ
५२३	रावसो धर्माजी हेरवाडे	अकिवाट	शिरोळ
५२४	अशोक सखाराम गावडे	चिपरी	शिरोळ
५२५	विजय आण्णाप्पा खोत	शिवनाकवाडी	शिरोळा

(श्रीनाथ व. हेंद्रे)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.